

Regd. Office : 3rd Floor, Vaastu Darshan, "B", Above Central Bank of India,

Azad Road, Andheri (East), Mumbai - 400 069.
(0): +91-22-6191 9293 / 22 Website: mudrafinancial.in
Email: mudrafinancia1.1994@gmail.com
L 65999MH1994PLC079222

Date: 11th November, 2019

To, The Secretary, BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001.

Scrip Code: 539819 Security ID: MUDRA

Sub: Intimation of Board Meeting.

Dear Sir/ Ma'am,

Please find enclosed herewith the Intimation of Board Meeting of the company to consider and take on record the Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30^{th} September, 2019.

MUMBAI

This is for your information and record.

Thanking you,

Yours faithfully,

For Mudra Financial Services Limited

SANJEEV MAHESHWARI

Director

DIN: 02431173

Encl: A/a



Regd. Office: 3rd Floor, Vaastu Darshan, "B", Above Central Bank of India,
Azad Road, Andheri (East), Mumbai - 400 069.

(0): +91-22-6191 9293 / 22 Website: mudrafinancial.in
Email: mudrafinancia1.1994@gmail.com
L 65999MH1994PLC079222

Date: 11th November, 2019

To, BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001

Scrip Code: 539819 Security ID: MUDRA

Sub: Intimation of Board Meeting.

Dear Sir/ Ma'am,

This is to inform you that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 21st November, 2019, inter alia among others to consider the following matters:

- Pursuant to Regulation 29 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)
 Regulations, 2015 ("LODR") to approve and take on record the Unaudited Financial
 Results of the company for the quarter and half year ended 30th September, 2019, along
 with the Limited Review Report of the Statutory Auditors thereon.
- 2. Any other business with the permission of the Chair.

Please take the above intimation on record and kindly acknowledge receipt of the same.

MUMBA

Thanking you,

Yours faithfully,

For Mudra Financial Services Limited

SANJEEV MAHESHWARI

Director

DIN: 02431173

Public Notice My clients Mr. UMA SHANKAR proposes to purchase flat No.203 admeasuring about 720 sq. ft. super buildup area on the 2nd floor, in Bldg. No.3 of Aabhas CHS Ltd., situated at Golden Nest, Phase III, Mira Bhayander Road, Mira Road (E) Dist. Thane, constructed on pieces of lands of bearing Old Survey Nos: 354, 355, 356, 357, Village: Goddev, Taluka & District: Thane, within the registration District and Sub District Thane, from Mrs FULGENTIA PEREIRA W/o Ronald James Pereira. Any person having any claim or right, title and interest of any nature whatsoever with regard to aforesaid flat, are requested to approach me at the given hereunder, within 14 days of publication of this public notice, togethe with all supporting documents pertaining to their rights in said flat, failing which, the rights of third parties or members of the public will not be entertained by my clients and shall not be binding on them. Date: 14/11/2019

Adv. Shaukat Ali Shaikh, Shop No.14, New Star Crystal CHS Ltd., Beside Kanakia Police Station, Mira Road (E), Dist-Thane 401107

PUBLIC NOTICE

SMT. LABHUBEN KANJIBHAI WAGHELA bonafide member of our society and owner of Flat No. D/6 on the Ground Floor of Shree Ravi Kiran Co-Op.Hsg. Soc. Ltd. situated at Kasturba Cross Road No.3, Borivali East, Mumbai-400066. Iving on plot of land bearing C.T.S. No. 317,317/1 to 8 being at Village Kanheri, Taluka Borivali in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban holding Share Certificate No. 60, Five Fully paid up shares of Rs. 50/- each bearing Distinctive No. 296 to 300 (both inclusive) expired on 24/11/2014 without naking any nomination for the same. His Legal heirs Mr. RAHUL WAGHELA s/o ARVINDBHAI KANJIBHAI WAGHELA & MR.YAGNESH WAGHELA s/o ARVINDBHAI KANJIBHAI WAGHELA have applied to the society for transfer of the said shares and Flat in their name. If anyone is having any claim/ objectior should contact/ write to the Society Secretary within 15 (Fifteen days) from the date of this notice. There after no claim will be considered and the Society will proceed transfer process.

For Shree Ravi Kiran Co-Op HSG.Ltd Sd/- Secretary Navnit Chauhan

Place: Borivali (E) Mumbai: Date:13/11/2019

PUBLIC NOTICE

I, Mrs. TABASSUM FAIYAZ AHMED GODAR and my husband Late FAIYAZ AHMED IMAMUDDIN GODAR are the joint owners of flat No. 704, 7th Floor, Sapphire CHS Ltd., Jn. Of S. V. Road & J. V. Link Road, Near Omar Sons, Jogeshwari (w), Mumbai -400102 and holding 1st 5 shares beari Non . 096 to 100 under Certificate No. 20 in our joint names. My husband expired on 10/04/2018 in Mumbai without giving nomination. Now I wish to get transferred 100% shares of said flat in my name . I her by inviting claims and objection from any other claimants, if any against such transfer of said flat & shares in my name, within 15 days from the publication of this notice. If no objection/claims are received within the prescribed period the Society is free to transfer the shares & interest of the deceased number in any name according to the bye- laws of the

> (Mrs. Tabassum Faivaz Ahmed Godar)

Date- 14/11/2019 Place -Mumbai

PUBLIC NOTICE

public at large on behalf of my client Mr. Jitendra Prabhudas Dholakia that original registration receipt having Registration No. Vasai 1-02665/2003 Receipt No. 2673 of Agreement for Sale dated 28/05/2003 executed between the then Purchaser i.e. Mr. Jitendra Prabhudas Dholakia & the then Vendor i.e Mr. Krishna Kumar Khandelwal in respec of Flat No. B/204 on Second Floor, in the Building known as HARI OM C.H.S. Ltd., situated at 100 Ft. Road, Diwanman, Vasai (W), Taluka Vasai, District Palghar is lost/ nisplaced and not traceable.

It is hereby requested that if any person and or institution have found or is in possession or have any claim or right over abovementioned original registration receipt having Registration No. Vasai 1-02665/2003, Receipt No. 2673 of Agreement for Sale dated 28/05/2003 shall return and or handover the original registration receipt or raise objection at address given below within 14 days from the date of publication of this notice and i fails to do so no claim shall be entertained in future and necessary transaction will

Adv. Nagesh J. Dube Dube House, Opp. Bishop House, Stella, Barampur, Vasai (W), Dist. Palghar - 401 202.

Date: 14.11.2019

PUBLIC NOTICE TAKE NOTICE THAT the Vendors (1) Shri.

Ravindra Vitthal Takekar & (2) Smt. Pratibha Harish Talaokar @ Talekar had sold the Harish Talaokar @ Talekar had sold the Shop bearing No. 5 on Ground Floor, Takekar House, Junction of Devidas Lane and Eksar Raod, Borivali West, Mumbai 400 092 admeasuring about 120 sq. ft., to our Client, the Purchaser Shri Nikunj Lalji Solanki through Shri. Pravin Kalayanji Solanki as the Confirming Party vide Agreement of Sale bearing Registration No. BRL-2- 6141/2019 on 31* May 2019 and Deed of Rectification bearing No. BRL-5-13610/2019 dated 2* November 2019, as described in the Schedule hereto below free from all encumbrances. Any person free from all encumbrances. Any person having any claim or right in respect of the said property by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, licence, gift, possession or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned with in 14 days with all supporting documents failing it shall be deemed that there shall be no claim in reference to the above said property and necessary Certificate shall be issued to that

THE SCHEDULE ABOVE REFEREED TO: Shop No. 5, Ground Floor, Talekar House, Junction of Devidas Lane and Eksar Road, Borivali West, Mumbai 400 092 Admeasuring about 120 sq. ft., the shops were year of Construction is 1962 constructed on land bearing Survey No.95, C.T.S. No. 2380 (part) 1 to 5 of Village ksar, Taluka Borivali, Mumbai Suburbar istrict, Mumbai For FERNANDES & ASSOCIATES

Advocate High Court 122-B, 1st Floor, Ajanta Square Mall, Market Lane, Borivali (W), Mumbai – 400092. Date: 14/11/2019 Place: Mumbai

MUDRA FINANCIAL SERVICES LIMITED CIN No.: L65999MH1994PLC079222 301, 3rd Floor, Vaastu Darshan, "B" Wing

Andheri (East), Mumbai - 400 069. E mail: mudrafiancial.1994@gmail.com Website:www.mudrafinancial.net Tel no::022- 6191 9293. NOTICE OF BOARD MEETING

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosur Requirements) Regulations, 2015, the meetin of the Board of Directors of the company scheduled to be held on Thursday, 21s November, 2019, inter-alia, to transact th following businesses:

1. To consider and approve the Unaudite Financial Results for the quarter and half year ended on 30th September, 2019. . Any other matter with the consent of th

This intimation is also available on website of the Company at www.mudrafinancial.net and on the website of the Stock Exchange where the share: of the company are listed i.e. at

For MUDRA FINANCIAL SERVICES LIMITED Dipen Maheshwai Date: 12th November, 2019 (DIN:03148904)

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT the Vendors (1) Shri. Ravindra Vitthal Takekar & (2) Smt Pratibha Harish Talaokar @Talekar had sold the Harish Taladokar (@ Jalekar nad Sold three Shop bearing No. 2 on Ground Floor Takekar House, Junction of Devidas Lane and Eksar Road, Borivali (W), Mumbai 400 092 admeasuring about 498 sq ft., to our Client, the Purchaser Shri, Viraj Ramesh Shah & Smt. Alka Ramesh Shah through Shri Prayin Kalayanji Solanki as the Shri. Pravin Kalayanji Solanki as the Confirming Party vide Agreement of Sale bearing Registration No. BRL-2- 6135/2019 on 31st May 2019 and Deed of Rectification bearing No. BRL-5 13609/2019 dated 2nd November 2019, as described in the Schedule hereto below free from all encumbrances. Any person having any claim or right in respect of the said property by way of inheritance, share, sale mortgage, lease, lien, licence, gift possession or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 14 days with all supporting documents failing it shall be deemed that there shall be no claim in reference to the above said property and necessary Certificate shall be issued to that

THE SCHEDULE ABOVE REFEREED TO: Shop No. 2, Ground Floor, Talekar House, Junction of Devidas Lane and Eksar Road, Borivali West, Mumbai 400 092 Admeasuring about 498 sq.ft., the shops were year of Construction is 1962 constructed on land bearing Survey No.95, C.T.S.No. 2380 (part) 1 to 5 of Village Eksal Faluka Borivali, Mumbai Suburban Distric

For FERNANDES & ASSOCIATES

Sd/- (Prakash Fernandes)
Advocate High Court
122-B, 1st Floor, Ajanta Square Mall,
Market Lane, Borivali (W), Mumbai – 400092.
Date: 14/11/2019 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Mr. MANOJKUMAR RATANCHAND BAFNA 2) Mrs. KAMALA MANOJ BAFNA 3) Mr. DIVYESH MANOJ BAFNA 4) Mr. JIGNESHKUMAR MANOJ BAFNA wish to purchase one flat i.e. Flat No. 26 on 2nd floor, 'c' wing of the society known as ISHTADEO SADAN CHS. LTD. situated at Ashirwad. Azad Nagar, No.3, Veera Desai Cross Road no.1 Andheri West, Mumbai-400058 from Smt. NIRMALA AGGARWAL holding Share Certificate No. 11 Share Folio No.11 Distinctive No. 51 to 55 and Share Certificate No. 48 Share Folio No.11 bearing Distinctive No. 1516 to 1654. I any person having any claim of any nature whatsoever in the above mentioned flat by sale, exchange, lease, license, trust, lien, easement, inherent possession, assessment, attachment, lis pendens, mortgage, charge, gift, or otherwise is required to make same known in writing with all the supporting documentry evidence to the undersigned office and office of the society within 14 days from the date of publication and failing to which the transaction of sale will be processed as per law and no claim will

Smt. Pooja P. Gajjar Advocate High Court Flat No.701, Prakash Anand Bhavar Opp. Janvi Hospital, Turel Pakhadi Road Malad (West), Mumbai- 400064 Date: 13/11/2019

PUBLIC NOTICE Notice is hereby given by MR.

ABDUL RASHID GANI, Owner Of Room No. 1759, Chawl No. 55, Tagore Nagar Adarsh CHS.LTD Tagore Nagar Group No. 7, Vikhrol (E), Mumbai - 400 083, dealing with my client about the sale in respect of Room more particularly described n schedule written herein. (Hereir after referred to as the said Flat) The Chain Document of the Title of the Said Room, i.e. the original Allotment letter, Payment receipts Mhada Ownership Receipt Possession letter issued by MHADA

in the name of original allottee MR. SAYYED ALI MOHAMMED, 2. The Sale Deed made between MR. SAYYED ALI MOHAMMED and MR. ABDUL RASHID GANI alongwith Payment receipt, Mhada Ownership Receipt, Possession letter, transfer letter issued by MHADA, of the Room has been

misplaced.

All the persons are hereby informe not to deal or carry out any transaction with any one on the basis of said missing documents or if anyone has already carried out or being carried out or having claim or any person having claim by way of sale, lease, inheritance, lien, gift mortgage, pawn, pledge, etc. whatsoever and howsoever is required to intimate the undersigned about the same along with documentary evidence thereof within Fifteen days from the date of the publication of this notice, failing which all such claims, if any, shall be deemed to have been knowingly abandoned or waived, and an claim raised after the expiry of the said period shall not be entertained and my clients, presuming that there are no claims, may proceed

SCHEDULE Room No. 1759, Chawl No. 55, Tagore Nagar Adarsh CHS.LTD. Tagore Nagar Group No. 7, Vikhroli (E), Mumbai - 400 083, area of the Room 234.91 Sq.ft. Carpet, Survey No. 113 Village – Hariyali, CTS No. 317, District – Kurla, MSD.

ahead and conclude the

S.S. Vichare - Advocate, S-1, Shefers CHS.LTD., Behind Vikhroli Bus depot, Vikhroli (E) Mumbai - 400 083

Particulars	Quarter ended on 30/09/2019 (Unaudited)	Quarter ended on 30/09/2018	Rs.in Lacs) Year ended on
	(Unaudited)		31/03/2019
	(Onaddited)	(Unaudited)	(Audited)
Total Income from Operations Net Profit for the period		-	1.99
(before Tax, Exceptional and Extraordinary items)	0.39	(0.37)	(773,86)
Net Profit for the period before tax (after Exceptional items)	0.39	(0.37)	(773.86)
Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items) Total Comprehensive Income for the period	0.39	(0.37)	(773.86)
[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital	0.39 10.00	(0.37) 10.00	(773.86) 10.00
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of `10/-each) for continuing and discontinued operations			
Basic Diluted	0.39 0.39	(0.37) (0.37)	(773.86) (773.86)
tl E	ne Audited Balance Sheet of the previous year carnings Per Share (of ` 10/- each) for continuing and discontinued operations dasic	ne Audited Balance Sheet of the previous year armings Per Share (of 10/- each) for continuing and discontinued operations assic 0.39	ne Audited Balance Sheet of the previous year carnings Per Share (of 10/- each) for continuing and discontinued operations asic 0.39 (0.37)

G. D. TRADING & AGENCIES LIMITED

CIN NO : L25200MH1989PLC054503 Regd. Office : Indian Merchantille Chambers, 03rd Floor, 14-R Kamani Marg, Ballard Estate, Mumbai-400001

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE PERIOD ENDED

Date: 13th November, 2019 DIN No-00053976

Rose Merc. CIN: L24110MH1985PLC035078

Registered Office: Office No G-2, Ground Floor, Part-A, Mangal Mahesh CHS, 14th Road Khar (West), Mumbai, Maharashtra, 400052, Tel. Phone: 022-6060 2179 Fax: 022-6060 2179 E-mail: rmltd1985@gmail.com Extract of Standalone Un-audited Financial Results for the quarter ended on September 30, 2019

Particulars	Quarter ended on 30/09/2019 Unaudited	Year ended on 31/03/2019 Audited	Quarter ended on 30/09/2018 Unaudited
Total Income From Operations	0.21	36.34	-
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period	(4.59)	3.06	(2.87)
before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period	(4.59)	3.06	(2.87)
after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for	r (4.59)	2.26	(2.87)
(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive	(4.55)		(2.27)
Income (after tax)] Equity Share Capital	(4.59) 99.60	2.26 99.60	(2.87) 99.60
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the audited		99.60	99.60
Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the audited Balance Sheet of the previous ye Earnings Per Share (of Rs 10/- ea (for continuing and discontinued operations)- Basic:		-	-
(not annualzed for the quarter end	(0.46)	0.23	(0.29)
(not annualzed for the quarter end	led) (0.46)	0.23	(0.29)

Note:- The above financial is an extract of the detailed format of quarterly Financial Results filed with the Bombay Stock Exchange (BSE Ltd.) under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the quarterly Financia Results are available on the BSE Ltd Website at www.bseindia.com and on the website of Company at www.rosemercltd.com.

For, Rose Merc Limited Sd/ Kirti Savla Place: Mumbai **Managing Director** Date: November 13, 2019 DIN: 02003878

PUBLIC NOTICE

% ANDHRA BANK (A Govt. of India Undertaking)

THANE BRANCH MANGAL MURTI CHS SHOP NO-2& 5 RAM MARUTI ROAD THANE (W) 400601 Tel No.2225364751 Mail:bm0571@andhrabank.co.in

POSSESSION NOTICE

{RULE 8(1) OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES 2002}

(for immovable property)

WHEREAS The undersigned being the Authorized Officer of Andhra Bank under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) of the Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated 01-08-2019 calling upon the borrower Shri/ M/s KRAFT BOX,to repay the amount mentioned in the notice being Rs.11876442.60 (Rupees One Crore Eighteen Lakhs Seventy Six Thousand Four Hundred and Forty Thousand and Sixty paise only) within sixty days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowe and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules. 2002 on this 30th day of Oct of the year 2019.

The borrower's attention is invited to provisions of Section 13(8) of the Act, in respect of time available, to redeem the secured asset, The borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal

with the property and any dealings with the property will be subject to the charge of Andhra Bank for the amounts due from the borrower(s) and interest thereon. All that part and parcel of the property consisting of

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTIES

Land and Building - Factory admeasuring approximately 2160 Sq.ft situated at INDUSTRIAL GALA NO A4 182 RADHESHYAM INDUSTRIAL COMPLEX S.NO 65/4 171 OF VILL ASANGAON SAHAPUR TALUKA, THANE DIST 421601

and bounded by East: NH3 HIGHWAY North: BY FOREST

West: LAND BEARING SURVEY NO 12 South: ARING SURVEY NO 165/3

2. Plant and Machinery admeasuring approximately 2160 Sq.ft situated at INDUSTRIAL GALA NO A4 1&2 RADHESHYAM INDUSTRIAL COMPLEX S.NO 65/4 171 OF VILL ASANGAON SAHAPUR TALUKA, THANE DIST 42160

and bounded by East: NH3 HIGHWAY West: LAND BEARING SURVEY NO.12 North: BY FOREST South: ARING SURVEY NO 165/3 Date:30.10-2019 **CHIEF MANAGER & AUTHORIZED OFFICER** Place: THANE ANDHRA BANK

Thane Bharat Sahakari Bank Ltd., (Scheduled Bank) Recovery & Legal Department Satyam Co-op Pre. Soc. Ltd., 1st Floor, Near Naupada Telephone Exchange, M. G. Road, Naupada, Thane (W) - 400602. Tel. 8652277769 / 022 25371028

SARFAESI NOTICE UNDER SECTION 13(2) DEMAND NOTICE

The Authorised officer of the Bank has issued demand notice in compliance of section 13(2) of SARFAESIAct, 2002, to the below mentioned borrower(s) demanding outstanding amount within 60 days from the issue of the said notice, mentioned as per details The said notices are returned

undelivered. Hence this publication of the notice is made for notices to the following borrowers;								
Sr. No.	A/c No. & Branch	Borrowers / Sureties Name	NPA & 13(2) Notice Date	Outstanding Amount & Date				
1	2417-666, Chadanwadi Br.	M/s. Shri Samarth Educational & Research Foudation, Unit/College - M/S. Genesis Institute of Technology. Mr. Dattatray Mahadeo Shinde Mrs. Suvarna nagesh shinde Mrs. Nitin Vishwanath Pujari Mrs. Shobhana Dinkar Ghewade Mr. Shankar Saviya Pawar Mrs. Shanti Shankar Pawar Mr. Anil Mahadeo Shinde	28/07/2017 08/11/2019	2,25,39,716.92 31/10/2019				
		Description of Secured Ass	ets					

Registered Legal Mortgage of land admeasuring 5 Hectors 25 R bearing Gut No. 630/2 to 630/6 situated at Village Kasarwadi, Taluka Hatkanangale, Dist. Kolhapur & College building already constructed thereon & to be constructed thereon, owned by M/s. Shri Samarth Educational 8 esearch Foundation Unit/ College M/S. Genesis Institute of Technology

. Registered Legal Mortgage of Godown premises bearing Gut No. 12 to 15 on the Ground Floor & emises No. 112 to 115 on the First Floor, of the building No. I-2 & Land beneath Godow remises in Sagar Complex situated at Village Ovali, Taluka Bhiwandi, Dist. Thane, owned by Mr

Borrower(s) are hereby informed that Authorised Offices of the Bank shall, under provision o SARFAESIAct, take possession and subsequently auction the mortgaged property as mentioner above within 60 days from the date of publication of this notice. The borrower(s) are also prohibited under section 13(13) of SARFAESI Act to transfer by sale, lease or otherwise, they said secured assets stated above without obtaining written consent from the Bank. This public notice is to be treated as notice u/s 13(2) of the SARFAESI Act, 2002.Borrowers are advised to collect Original Notice issued u/s. 13(2) from the undersigned on any working day

Authorised Officer Date: 08/11/2019

INTEGRA GARMENTS AND TEXTILES LIMITED

Registered Office:-Plot No. G2-M.I.D.C. Industrial Estate, Post: Salai Dhaba, Butibori, Nagpur, Maharashtra- 441122. Phone: +91 22 66154651; Fax: +91 22 66154593;

Email: corporatesecretarial@integragarments.com Website: www.integragarments.com

CIN: L18109MH2007PLC172888

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30[™] SEPTEMBER, 2019

(Unaudited)

Quarter ended

(Rs. in Lakhs) Year Half Year ended ended | 30.09.2019 | 30.06.2019 | 30.09.2018 | 30.09.2019 | 30.09.2018 31.03.2019 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) (104)(233)(104)(233)

Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (Before Tax and Exceptional items) (53)(34)(55)(87)Net Profit / (Loss) for the period before Tax (After Exceptional items) (53)(34)(55)(87)Net Profit / (Loss) for the period after Tax and Exceptional items (53)(34)(55)(87)(104)(233)Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period(after tax) and Other Comprehensive Income (after tax)] (53)(55)(104)(233)**Equity Share Capital** 1,090 1,090 1.090 1,090 1,090 1,090 Other Equity (excluding Revaluation Reserve) (2,709)Earning Per Share(Rs.)(Face Value of Rs.3 each) (0.15)(0.09)(0.15)(0.24)(0.29)(0.64)Basic (0.15)(0.24)(0.29)(0.64)Diluted (0.15)(0.09)

Notes: 1. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter and Half year ended 30 September 2019 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited Financial Results are available on the website of Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com, and website of the company i.e. www.integragarments.com

Date: 13th November, 2019

PARTICULARS

lΝ

For and on behalf of the Board

(Rs. in Lakh except EPS)

R.K.Rewari **Managing Director** DIN - 00619240



Particulars

Earning Per Share (EPS)

for the year to date and for the previous year

Sr.

No.

Ventura Textiles Limited

Regd Office: 121, Midas, Sahar Plaza, J.B.Nagar, Andheri (East), Mumbai - 400 059. Tel.: 022 - 2834 4453 / 75 Fax: 022 - 2835 1974 • CIN: L21091MH1970PLC014865 Website: www.venturatextiles.com • email: mkt2@venturatextiles.com

EXTRACT OF STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2019

(Rs in Lacs except EPS Quarter Quarter Quarter Half Year Half Yea Year Ended Ended Ended Ended Ended Ended 30.09.2019 30.06.2019 30.09.2018 30.09.2019 30.09.2018 31.03.2019 Un-Audited Un-Audited **Un-Audited** Un-Audited Un-Audited (Audited) Total Income from Operations (net) Net Profit / (Loss) from Ordinary activities after tax (103.72)(84.67) (75.33)(188.39) (116.34)(507.18)(188.39)Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items) (103.72)(84.67) (75.33)(116.34)(507.18)Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid-up equity share capital (Face value of Rs.10/- each) 1,945,32 1,945,32 1,945,32 1,945,32 1,945,32 1,945,32 Reserve Excluding Revaluation Reserves (As per audited balance sheet of previous accounting year a) Basic and diluted EPS before Extraordinary items for the period, for the year to date and for the previous year (0.97)(2.61)b) Basic and diluted EPS after Extraordinary items for the period.

(0.39)

The above is an extract of the detailed format of results for Quarter and Half year ended on September 30, 2019 filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Half yearly Financial Results is available on the Stock

 $\label{lem:company:exchange} Exchange website, www.bseindia.com \, and \, on \, the \, Company's \, website, www.venturatextiles.com.$ The above results have been reivewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors in its meeting held on 13th November, 2019

The Limited Review Report of Unaudited Financial Results for the quarter ended 30th September 2019 as required in terms of clause 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 has been carried out by statutory auditors.

 $Figures of the previous periods have been re-grouped and {\it /or re-cast}, wherever considered necessary to confirm to the groupings of the current period.$

On behalf of the Board of Directors

P.M. Rao Place : Mumbai DIN No. 00197973 Chairman & Managing Director Date: 13th November, 2019

Arshiya **ARSHIYA LIMITED** CIN: L93000MH1981PLC024747

Reg off: 302 Ceejay House, Level 3, Shiv Sagar Estate, F-Block, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 018 Phone: +91 22 4230 5500/502 Website: www.arshiyalimited.com Email: info@arshiyalimited.com EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2019

Sr. Quarter ended Half Year ended Year ended No **PARTICULARS** 30.09.2019 | 30.06.2019 | 30.09.2018 | 30.09.2019 30.09.2018 31.03.2019 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) Total income from operations 6,731.16 1,792.80 12,152.82 13,139.98

ed	Sr	Quarter ended Half Year ended Vear en									
of EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2019 (Rs. in											
		- Diluted (*not annualised)	0.02*	0.43*	(0.47)*	0.45*	(1.35)*	(1.48)			
		(for continuing and discontinued operations) - Basic	0.02*	0.43*	(0.47)*	0.45*	(1.35)*	(1.48)			
ne	7 8	Other Equity Earnings Per Share (of Rs. 2 each)	,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,	.,	.,	.,	.,	166,643.28			
)	6	Paid-up equity share capital (Face value per share Rs. 2/-)	4,920.89	4,872,29	4,872.29	4.920.89	4,872.29	4,872.29			
`	5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	59.12	1,054.98	(1,112.34)	1,114.10	(3,144.29)	(3,508.38)			
	3 4	Profit/(Loss) before tax Net profit/(Loss) after Tax	57.09 57.09	1,052.95 1,052.95	(1,111.86) (1,111.86)	1,110.04 1,110.04	(3,143.33) (3,143.33)	(3,516.49) (3,516.49)			
	2	Profit/(Loss) before exceptional items and Tax	197.09	1,052.95	(1,111.86)	1,250.04	(3,143.33)	(2,815.74)			

	FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2019 (Rs.									
Sr.			Quarter ende	d	Half Yea	Year ended				
No.	No. PARTICULARS		30.06.2019 (Unaudited)	30.09.2018 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)	30.09.2018 (Unaudited)	31.03.2019 (Audited)			
1 2 3 4 5 6 7 8	Total income from operations Profit/(Loss) before exceptional items and Tax Profit/(Loss) before tax Net profit/(Loss) after Tax from Continuing Operations Profit/(loss) from Discontinuing Operations Net profit/(Loss) after Tax Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax) Paid-up equity share capital (Face value per share Rs. 2/-) Other Equity Earnings Per Share (of Rs. 2 each)	7,835.36 (9,440.78) (9,580.78) (9,666.18) (27.54) (9,693.72) (9,699.44) 4,920.89	(8,894.15) (8,894.15) (8,913.96) (1.35) (8,915.31) (8,921.05)	(6,931.27) (425.13) (406.90) - (406.90) (404.12)	15,355.34 (18,334.93) (18,474.93) (18,580.14) (28.89) (18,609.03) (18,620.49) 4,920.89	14,250.31 (15,186.32) (8,680.18) (8,687.86) (8,687.86) (8,682.30) 4,872.29	28,937.38 (31,911.54) (26,744.50) (26,751.48) (6.37) (26,757.85) (26,786.42) 4,872.29 48,593.46			
	(for continuing and discontinued operations) - Basic - Diluted *not annualised	(3.97)* (3.97)*	(3.66)* (3.66)*	(0.17)* (0.17)*	(7.63)* (7.63)*	(3.74)* (3.74)*	(11.24) (11.24)			

Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirments) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated financial results for the quarter and half year ended 30th September, 2019 are available on stock exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on

For and on behalf of Board of Diractors of

Arshiya Limited Ajay S Mittal Chairman and Managing Director DIN: 00226355

(Rs. in Lakhs

Place: Mumbai Date: 12th November, 2019 ई-मेल:mudrafinancial.1994@gmail.com दूर.क्र.:०२२-६१९१९२९३ बोर्ड मिटींगची सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज

रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम

२९ सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचन देण्यात येत आहे की, **गुरुवार, २० नोव्हेंबर, २०**१९ विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे. १. ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व

अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षाित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे. २. अध्यक्षांच्या अनुमतीने इतर प्रकरणे.

सदर सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.mudrafinancial.net वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंज च्या, बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध

मुद्रा फायनान्शियल सर्विसेस लिमिटेडकरित दिपेन महेश्वरी व्यवस्थापकीय संचालव देनांकः १२.११.१९ (डीआयएन:०३१४८९०४)

फिरुचर केमिक लिमिटेड

१ला मजला, रघुलीला मेघा मॉल, पोईसर आगाराच्या मागे, कांदिवली (पश्चिम), मुंबई–४०००६७ ई-मेल: fischerchemicItd@gmail.com वेबसाईट: www.fischerchemic.com २० सप्टेंबर, २०१९ रोजी संप्रेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष

			(रु.लाखात)
		एकमेव	
	संपलेली	संपलेली	संपलेले
	तिमाही	तिमाही	वर्ष
तपशील	३०.०९.२०१९	३०.०९.२०१८	३१.०३.२०१९
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षात
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	3.88	99.04	98.24
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#)	(8.94)	4.80	0.84
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	(४.१५)	4.80	0.84
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	(8.94)	4.80	0.84
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर			
सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(४.१५)	4.80	0.84
समभाग भांडवल	90.20	90.20	90.20
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	(३५.०८)		(२६.८५)
उत्पन्न प्रतिभाग (रू.१/ – प्रत्येकी)(खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी)			
अ. मूळ (रू.)	(२.४१)	3.98	0.2६
ब. सौमिकृत (रू.)	(२.४१)	3.98	0.2६
टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वर	ो स्टॉक एक्सचेंजर	नह सादर करण्यात	। आलेली त्रैमासिक

वेत्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमून्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमूना स्टॉक एक्सचेंजच्या आणि सूचिबध्द संस्थेच्या www.bseindia.com कंपनीच्या www.fischerchemic.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सही / ठिकाण : मंबई वेदांत भ कंपीन सचिव व सक्षम अधिकारी दिनांक : १३.११.२०१९

PAISALO DIGITAL LTD.

(Formerly known as S.E. Investments Ltd.)
Regd. Off.: 101, CSC Pocket - 52, CR Park, Near Police Station, New Delhi - 110019
_(Phone: 011-43518888) **Possession Notice**

Whereas The undersigned being the authorised officer of M/s Paisalo Digital Ltd (Formerly known as M/s S.E. Investments Ltd.) under the Securitisation an ction of Financial Assets and Enforcement of Security Interest [Act 2002 (54 of 2002)] and in exercise of powers conferred under section 13 (2) rea with [rule 3] of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued deman-notice dated 21.08.2019 calling upon the Borrower - M/s Smaarftec Technologies Pvt. Ltd., Personal Guarantors – Shri Annand Sarnaaik and Smt Divyani A Sarnaaik to repay the amount mentioned in the notice being Rs 1,05,00,000/- (Rupees One Crore Five Lakh Only) as on 09.06.2019 within 6 days from the date of receipt of the said notice.

The Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to th Guarantors and the public in general that the undersigned has taken possessio of the property described herein below in exercise of powers conferred on hir under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interes (Enforcement) Rules, 2002 on this the 1st day of November of the year 2019. The Guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of M/s Paisalo Digital Ltd. (Formerly known as M/s S.E. Investment-Limited) for an amount of Rs. 1,05,00,000/- (Rupees One Crore Five Lakh Only as on 09.06.2019.

The Guarantors' attention is invited to provisions of the sub-section (8) or section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured asset.

Description of the Immovable Properties Residential Flat No. 2476, Ground Floor situated at Radheshyam CHS Ltd Building No. 53, CTS No. 640, Gandhi Nagar, Bandra, Mumbai-400051

Date: 13/11/2019 (Mandar Chinchwadkar) Authorised Officer M/s Paisalo Digital Ltd. (Formerly known as S. E. Investments Ltd.)

जाहीर सूचना फॉर्म यु. आर. सी - २

अध्याय XXI च्या भाग १ अंतर्गत नोंदणीबद्दल सूचना देणारी जाहिरात कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ३७४ (बी) आणि कंपनीचे (नोंदणी करण्यासाठी अधिकृत) नियम २०१४ च्या नियम ४ (१) च्या अनुषंगाने]

. अशी सुचना देण्यात येते की कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३६६ च्या उपकलम (२ व्या अनुषंगाने आज पासून १५ दिवसानंतर पण ३० दिवस संपण्यापूर्वी केन्द्रीय नोंदणी केंद्र गुरगाव, च्या निबंधकाकडे असे अर्ज करण्याचा प्रस्ताव करण्यात येते की में. स्टारग्रास मरीन . सर्व्हे अँड कंसल्टंसी एल. एल. पी. ही कंपनी कायदा २०१३ च्या अध्याय XXI च्या भाग १ अंतर्गत समभाग (शेयर्स) द्वारे मर्यादित कंपनी म्हणून नोंदणीकृत केली जाऊ शकते. . कंपनीचे मुख्य उद्दिष्ट हे खालील प्रमाणे आहेत

अ. भारतात किंवा भारताबाहेर सागरी सर्वेक्षण, सागरी सल्लागार, विविध सागरी तपासणी आणि लेखापरीक्षण, नौवहन संस्था, नौवहन कोठार (chandlery) व सहायक व्यवसाय असे त्र्यवसाय स्थापन करणे आणि चालवणे.

आ. भारतात किंवा भारताबाहेर, वरील उपवाक्य अ. मध्ये नमूद केलेल्या व्यवसायासंदर्भात आयातकर्ता, निर्यातक, व्यापारी, दलाली, विक्रेता, कंत्राटदार आणि सल्लागार म्हणून व्यवसाय पढे चालवणे

३. प्रस्तावित कंपनीचे संस्थापन समयलेखाची आणि संस्थापनेच्या नियमावलीच्या प्रतीची, २७०३ सेलेस्तीया, विंग - जे, लोढा ऑरम ग्रांडे, कांजुरमार्ग (इस्ट), मुंबई - ४०००४२ येथील कार्यालयात तपासणी केली जाऊ शकते.

१ . अशी सुचना देण्यात येते की कोणत्याही व्यक्तिस या अर्जा संबंधित कोणतेही आक्षेप / हरकत असल्यास अशा व्यक्तीने त्याची आक्षेप / हरकत लेखी स्वरूपात केन्द्रीय नोंदणी केंद्र इंडियन इंस्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स (IICA), प्लॉट न. ६, ७, ८, सेक्टर ५, IMT नानेसर, जिल्हा गुरगाव (हरयाणा) पिन कोड १२२०५० या पत्यावर तसेच सदर आक्षेप / हरकत ची प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्यावर ही सचना जाहिर झाल्याच्या २१ . दिवसांच्या आत पाठवावी. अर्जदारांचे नाव

दिनांक १४ नोव्हेंबर, २०१९ रोजी

सलोनी कुमार श्रीवास्तव गिरीश चंद किथ रिचर्ड दिअस

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT the Vendors (1) Shri Ravindra Vitthal Takekar & (2) Smt. Pratibha Harish Talaokar @ Talekar had sold the Shop bearing No. 3 on Ground Floor, Takekar House, Junction of Devidas Lane and Eksar Raod, Borivali West Mumbai 400 092 admeasuring about 473 sq. ft., to our Client, the Purchaser Shri Ramesh Jayantilal Shah through Shri. Pravin Kalayanii Solanki as the Confirming Party vide Agreement of Sale bearing Registration No.BRL-2-6137/2019 on 31st May 2019 and Deed of Rectification bearing No. BRL-5-13608/2019 dated 2nd November 2019, as described in the Schedule hereto below free from all encumbrances. Any person having any claim or right in respect of the said property by way of inheritance, share, sale, lmortgage, lease, lien, licence, gift possession or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 14 days with all supporting documents failing it shall be deemed that there shall be no claim in reference to the above said property and necessary Certificate shall be issued to that

THE SCHEDULE ABOVE REFEREED TO Shop No. 3, Ground Floor, Talekar House Junction of Devidas Lane and Eksar Road, Borivali West, Mumbai 400 092 Admeasuring about 473 sq.ft., the shops were year of Construction is 1962 constructed on land bearing Survey No. 95, C.T.S.No. 2380 (part) 1 to 5 of Village Eksar, Taluka Borivali, Mumbai Suburban District,

For FERNANDES & ASSOCIATES Sd/- (Prakash Fernandes)

Advocate High Court 122-B, 1st Floor, Ajanta Square Mall, Market Lane, Borivali (W), Mumbai - 400092 Date: 14/11/2019 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT the Vendors (1) Shri Ravindra Vitthal Takekar & (2) Smt. Pratibha Harish Talaokar @ Talekar had sold the Shop bearing No. 5 on Ground Floor, Takekar House, Junction of Devidas Lane and Eksar Raod, Borivali West, Mumbai 400 092 admeasuring about 120 sg. ft., to our Client, the Purchaser Shri Nikunj Lalji Solanki through Shri. Pravin Kalayanji Solanki as the Confirming Party vide Agreement of Sale bearing Registration No. BRL-2- 6141/2019 on 31st May 2019 and Deed of Rectification bearing No. BRL-5-13610/2019 dated 2nd November 2019, as described in the Schedule hereto below free from all encumbrances. Any person having any claim or right in respect of the said property by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, licence, gift, possession or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned with in 14 days with all supporting documents failing it shall be deemed that there shall be no claim in reference to the above said property and necessary Certificate shall be issued to that

THE SCHEDULE ABOVE REFEREED TO: Shop No. 5, Ground Floor, Talekar House, Junction of Devidas Lane and Eksar Road, Borivali West, Mumbai 400 092 Admeasuring about 120 sq. ft., the shops were year of Construction is 1962 constructed on land bearing Survey No.95, C.T.S. No. 2380 (part) 1 to 5 of Village Eksar, Taluka Borivali, Mumbai Suburban

For FERNANDES & ASSOCIATES Sd/- (Prakash Fernandes)

Advocate High Court
122-B, 1st Floor, Ajanta Square Mall,
arket Lane, Borivali (W), Mumbai – 400092.
te: 14/11/2019 Place: Mumbai

तेजनक्ष हेल्थकेअर लिमिटेड

सीन:- एल-८५१००एमएच२००८पीएलसी१७९०३४ नोंदणीकृत कार्यालय : लायन ताराचंद बापा हॉस्पिटल, लायन ताराचंद बापा हॉस्पिटल मार्ग, सायन-पश्चिम, मुंबई - ४०० ०२२. टेलि.क्र.: 22-24044983/84 वेबसाईट: www.tejnaksh.com ई-मेल: instituteofurology@gmail.comB©_ob:- instituteofurology@gmail.com

३०, सप्टेंबर २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिता एकत्रित अलेखापरिक्षित

	वित्ताय निष्कषाचा	अहवाल		(रू. लाखात)
अ.	- 6	संपलेली तिमाही	संपलेली सहामाही	मागील वर्षात संपलेली संबंधित सहामाही
ял.	तपशिल	३०.०९.२०१९ (अलेखापरिक्षीत)	३०.०९.२०१९ (अलेखापरिक्षीत)	३०.०९.२०१८ (अलेखापरिक्षीत)
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	४४५.८२	८९१.६३	९४८.३०
२	कालावधीकरिता निव्वळ नफा(तोटा)			
	(कर, विशेष साधारण बाबपूर्व)	१०३.३३	२०६.७१	१६८.५८
ҙ	करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (कर, विशेष साधारण बाबीनंतर)	१०३.३३	२०६.७१	१६८.५८
8	करानेतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)	८५.८४	१६०.४८	१२२.५६
4	एकूण विस्तृत उत्पन्न (कर नंतर) कालावधीसाठी आणि			
	(कर नंतर) इतर व्यापक उत्पन्न	८५.८४	१६०.४८	१२२.५६
ξ.	समभाग भांडवल	१०१५.६८	१०१५.६८	१०१५.६८
૭.	राखीव (पुर्णमूल्यांकन राखीव वगळता)	-	-	-
۷.	प्रति शेअर उत्पन्न (विशेष साधारण बाबपूर्व) (रू.१०/- प्रत्येक)			
	१. मूळ	०.८१	१.५४	१.१६
	२. सौमिकृत	०.८१	१.५४	१.१६
٩.	प्रति शेअर उत्पन्न (विशेष साधारण बाबीनंतर) (रू.१०/- प्रत्येक)			
	१. मूळ	०.८१	१.५४	१.१६
	२. सौमिकृत	०.८१	१.५४	१.१६
_			2 2 0 200	v .c. v.

टीप:१) कंपनी प्रामुख्याने हेल्थकेअर आणि इनोव्हेशनच्या व्यवसायात एकच विभाग म्हणून काम करत असल्यामुळे सेन्ट रिपोर्टिंग ऑफ इंडियन अकाउंटिंग स्टॅंडर् १७ (एएस -१७) नुसार इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्र्स ऑफ इंडिया द्वारा जारी केलेल्या कंपनीला लागू होत नाही. २) वरील निकालांचा आढावा समितीने पुनरावलोकन केला आणि १३ नोव्हेंबर २०१९ रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाने मंजूर केले आणि सेबीच्या (लिसीटंग ऑब्लिगेशान्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) विनियम, २०१५ च्या नियम ३३ नुसार प्रकाशित केले. ३) वैधानिक लेखा परीक्षकांनी ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमार्ह भाणि अर्ध्या वर्षासाठी कंपनीच्या वित्तीय निकालाचा मर्यादित आढावा घेतला. ४) सेबीच्या नियमन ३३ (लिसीटंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) न्टॉक एक्सचेंजवर उपलब्ध आहे. वेबसाइट.www.bseindia.com

सही/ आशिष रावंड व्यवस्थापकीय संचात

डीआयएन: ०२००५७३३

ठिकाण : मुंबई

दिनांक : १३ नोव्हेंबर, २०१९

उन्नींश : १३.११.२०१९

तेजनक्ष हेल्थकेअर लिमिटेड

सीन:- एल८५१००एमएच२००८पीएलसी१७९०३४ नोंदणीकृत कार्यालय : लायन ताराचंद बापा हॉस्पिटल, लायन ताराचंद बापा हॉस्पिटल मार्ग, सायन-पश्चिम, मुंबई - ४०० ०२२. टेलि.क्र.: 22-24044983/84 वेबसाईट: www.tejnaksh.com ई-मेल: instituteofurology@gmail.comB©_ob:- instituteofurology@gmail.com

३०, सप्टेंबर २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिता स्वहस्ते अलेखापरिक्षित

	वित्तीय निष्कर्षाचा	अहवाल		(रू. लाखात)
अ.	- 6	संपलेली तिमाही	संपलेली सहामाही	मागील वर्षात संपलेली संबंधित सहामाही
क्र .	तपशिल	३०.०९.२०१९ (अलेखापरिक्षीत)	३०.०९.२०१९ (अलेखापरिक्षीत)	३०.०९.२०१८ (अलेखापरिक्षीत)
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२८५.२६	५९२.२६	६७४.४६
۶	कालावधीकरिता निव्वळ नफा(तोटा)			
	(कर, विशेष साधारण बाबपूर्व)	८४.११	१८४.४६	१४५.६३
₹	करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (कर, विशेष साधारण बाबीनंतर)	८४.११	१८४.४६	१४५.६३
8	करानंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)	७१.०८	१४३.५३	१०४.९१
۱,	एकूण विस्तृत उत्पन्न (कर नंतर) कालावधीसाठी आणि			
	(कर नंतर) इतर व्यापक उत्पन्न	७१.०८	१४३.५३	१०४.९१
ξ.	समभाग भांडवल	१०१५.६८	१०१५.६८	१०१५.६८
૭.	राखीव (पुर्णमू्ल्यांकन राखीव वगळता)	-	-	-
٤.	प्रति शेअर उत्पन्न (विशेष साधारण बाबपूर्व) (रू.१०/- प्रत्येक)			
	१. मूळ	0.60	१.४१	१.०३
	२. सौमिकृत	0.60	१.४१	१.०३
₹.	प्रति शेअर उत्पन्न (विशेष साधारण बाबीनंतर) (रू.१०/- प्रत्येक)			
	१. मूळ	0.60	१.४१	१.०३
	२. सौमिकृत	0.60	१.४१	१.०३

टीप: १) कंपनी प्रामुख्याने हेल्थकेअर आणि इनोव्हेशनच्या व्यवसायात एकच विभाग म्हणून काम करत असल्यामुळे सेन्ट रिपोर्टिंग ऑफ इंडियन अकाउंटिंग स्टॅंडर्ड १७ (एएस -१७) नसार इन्स्टिट्यट ऑफ चार्टर्ड अकाउंटरस ऑफ इंडिया द्वारा जारी केलेल्या कंपनीला लाग होत नाही. २) वरील निकालांचा आद्वाचा समिती नरावलोकन केला आणि १३ नोव्हेंबर २०१९ रोजी मुंबई थेथे झालेल्या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाने मंजूर केले आणि सेबीच्या (लिसीटंग ऑब्लिगेशन . अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) विनियम, २०१५ च्या नियम ३३ नुसार प्रकाशित केले. ३) वैधानिक लेखा परीक्षकानी ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमार्ह आणि अर्ध्या वर्षासाठी कंपनीच्या वित्तीय निकालाचा मर्यादित आढावा घेतला. ४) सेबीच्या नियमन ३३ (लिसीटंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट नियमन २०१५ च्या अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसमवेत दाखल केलेल्या तिमाही वित्तीय निकालांच्या विस्तृत स्वरुपाचा एक अर्क आहे. त्रैमासिक निकालांचे पूर्ण स्वरू स्टॉक एक्सचेंजवर उपलब्ध आहे. वेबसाइट.www.bseindia.com

आशिष रावंडले

श्ररलञ : चींालरळ उत्तींश: १३.११.२०१९

इन्टेग्रा गारमेंट्स ॲंण टेक्सटाईल्स लिमिटेड

नोंद. कार्यालय: प्लॉट क्र. जी२-एम.आय.डी.सी. इंडस्ट्रियल इस्टेट, पोस्ट सलाईधाबा, बुटीबोरी, नागपूर, महाराष्ट्र - ४४११२२. दूर.: +९१ २२ ६६१५४६५१; फॅक्स: +९१ २२ ६६१५४५९३;

ई-मेल: corporatesecretarial@integragarments.com; वेबसाईट: www.integragarments.com;

सीआयएन: एल१८१०९एमएच२००७पीएलसी१७२८८८ ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

अ.		,	संपलेली तिमाही	•	संपलेली	संपलेली वर्षे	
क्र.	तपशिल	30.09.7099	३०.०६.२०१९	३०.०९.२०१८	३०.०९.२०१९	३०.०९.२०१८	39.03.7099
		(अलेखापरिक्षीत)	(अलेखापरिक्षीत)	(अलेखापरिक्षीत)	(अलेखापरिक्षीत)	(अलेखापरिक्षीत)	(लेखापरिक्षीत)
१.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	_	_	_	_	_	-
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा(तोटा)(कर,अपवादात्मक बाबपूर्व)	(५३)	(88)	(५५)	(८७)	(१०४)	(२३३)
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
	(अपवादात्मक बाबनंतर)	(५३)	(३४)	(५५)	(८७)	(१०४)	(२३३)
٧.	कर व अपवादात्मक बाबनंतर कालावधीकरिता						
	निव्वळ नफा/(तोटा)	(५३)	(88)	(५५)	(८७)	(१०४)	(२३३)
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष						
	नफा /(तोटा) (करानंतर)व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)	(५३)	(38)	(५५)	(८७)	(१०४)	(२३३)
	समभाग भांडवल	१,०९०	१,०९०	१,०९०	१,०९०	१,०९०	१,०९०
७.	इतर समभाग (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून)						(२,७०९)
८.	उत्पन्न प्रतिभाग (रू.)(दर्शनी मूल्य रू.३/-प्रत्येकी)						
	मूळ	(०.१५)	(०.०९)	(०.१५)	(०.२४)	(०.२९)	(०.६४)
	सौमिकृत	(०.१५)	(०.०९)	(०.१५)	(०.२४)	(०.२९)	(०.६४)

टीप.: वरील सेबीच्या (लिस्टिंग ओबलिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५च्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाही वर्षासाठी स्टेंड अलोन अलेखापरिक्षीत वित्तीय निश्कर्षांचा नमूना आहे. सदर आर्थिक परिणामांचा पूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> आणि कंपनीच्या <u>www.integragarments.com</u> वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

इन्टेग्रा गारमेंट्स ॲण्ड टेक्सटाईल्स लिमिटेडकरिता सही/

आर. के. रेवारी व्यवस्थापकीय मंचालक

Tel: 02225839500

(डीआयएन: ००६१९२४०) CHEMTECH INDUSTRIAL VALVES LIMITED

REGD OFFICE: 105, HIRANANDANI INDUSTRIAL ESTATE, OPP. KANJURMARG RAILWAY STATION, KANJURMARG (WEST), MUMBAI - 400 078

CIN: L29299MH1997PLC105108 Email: investors@chemtechvalves.com

> Extract Statement of Unaudited Financial Results for the quarter ended June 30 2019 (Rs. in Lakhs)

for the Quarter Ended Sr. No. Particulars For the half year ended Year Ended 30-Sep-19 30-Jun-19 30-Jun-18 30-Sep-18 31-Mra-19 30-Sep-19 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) 1666.90 362.51 Total Income from Operations (Net) 689.6 404.09 178.44 1093.7 Net Profit / (Loss) for the period (before Tax. 106.61 (41.48)(35.78)65.13 (92.63)0.74 Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after 3. 106.61 (41.48)(35.78)65.13 (92.63)0.74 Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after 118.62 (39.70)76.82 (56.92)23.31 (41.80)Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period (after 118.62 (41.80)(39.70)76.82 (56.92)23.31 tax) and Other ComprehensiveIncome (after tax Paid up equity share Capital 1148.73 1,148.73 1,148.73 1.148.73 1,148.73 1148.73 (Face value Rs.10 per share) serves (excluding Revaluation Reserve) as show (383.28)in the Audited Balance Sheet of the previous year Earning per share (EPS) FV of Rs.10/- each (3.46)0.67 (4.96)0.20 1.03 (0.36)(a) Basic EPS (b) Diluted EPS 1.03 (0.36)(3.46)0.67 (4.96)0.20

The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results for the guarter ended on September 30, 2019 filed with the stock exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited Financial Results for the quarter ended September 30, 2019 are available on Stock Exchange websites viz., (www.bseindia.com) and Company's website (www.chemtechvalves.com)

For Chemtech Industrial Valves Limited Date :13/11/2019 Pradeep Shikharchand Badkur Place: Mumbai Chairman



CIN:L92110MH1982PLC028180

Regd. Office: Mukta House, Behind Whistling Woods Institute, Filmcity Complex, Goregaon (East), Mumbai-400 065.Tel. No. (022) 33649400. Website: www.muktaarts.com

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2019

सही/

थापकीय मंचा

डीआयएन: ०२००५७३३

(₹ in Lacs)

				Standalone				Consolidated						
			For t	he quarter ended	ı	For the half year ended Year Ended		For the quarter ended			For the half year ended		Year Ended	
S	Sr. Particulars No.	S	September 30, 2019 (Unaudited)	September 30, 2018 (Unaudited)	June 30, 2019 (Unaudited)	September 30, 2019 (Unaudited)	September 30, 2018 (Unaudited)	March 31, 2019 (Audited)	September 30, 2019 (Unaudited)	September 30, 2018 (Unaudited)	June 30, 2019 (Unaudited)	September 30, 2019 (Unaudited)	September 30, 2018 (Unaudited)	March 31, 2019 (Audited)
Г	Total income from operations (net)		326.63	276.70	1,036.53	1,363.16	567.01	1,967.18	4,330.06	4,688.68	4,570.99	8,901.05	7,946.23	16,188.61
	2. Net Profit / (Loss) (before tax, Exce	otional items)	(89.17)	(27.07)	394.28	305.11	(2.48)	560.11	(119.28)	740.94	173.87	54.61	398.92	430.84
	3. Net Profit / (Loss) (before tax, after	Exceptional items)	(89.17)	(27.07)	394.28	305.11	(2.48)	560.11	(119.28)	740.94	173.87	54.61	398.92	430.84
	Net Profit / (Loss) for the period after Exceptional items)	r tax (after	(22.95)	(17.66)	364.02	341.07	28.69	388.05	(80.21)	764.45	126.54	46.36	447.42	272.29
	5. Total Comprehensive Income for the Profit for the period (after tax) and concome (after tax))		(22.95)	(17.66)	364.02	341.07	28.69	364.88	(82.17)	767.84	116.25	34.11	454.15	203.39
	6. Equity share capital (In Rs.)		112,926,000	112,926,000	112,926,000	112,926,000	112,926,000	112,926,000	112,926,000	112,926,000	112,926,000	112,926,000	112,926,000	112,926,000
	7. Earnings Per Share (of Rs. 5/- eac	n) Basic & Diluted:	(0.10)	(0.08)	1.61	1.51	0.13	1.62	(0.36)	3.40	0.51	0.15	2.01	0.90

Notes:

- 1. The above is an extract of the detailed format of Quarterly/Half Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Half Yearly Financial Results are available on the Stock Exchange website for BSE Ltd. at www.bseindia.com and NSE Ltd. at www.nseindia.com and on Company's website: www.nseindia.com and <a href="https
- 2. The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on 12th November, 2019.
- 3. These Financials Results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent applicable.

For Mukta Arts Limited

For and on behalf of the Board of Directors Sd/-

Date: 12 November 2019 Place: Mumbai

Rahul Puri Managing Director DIN:01925045